

# आर्याकार कवी मोरोपंत

मयूरकवी, मयूरपंडित या नावाने सुपरिचीत मध्ययुगीन मराठी पंडिती काव्य परंपरेतील श्रेष्ठ कवी मोरोपंत उर्फ मयूर रामचंद्र पराडकर हे कन्हाडे ब्राह्मण, मूळ गांव कोकणांतील सौदळ. मोरोपंतांचा जन्म इ.स. १७२९ मध्ये झाला. मोरोपंताचे पणजोबा रामाजी पंत हे नोकरीच्या निमित्ताने पन्हाळगडावर आले व तेथेच स्थाईक झाले. मोरोपंतांचे वडील रामचंद्रपंत पराडकर आणि आई सौ. लक्ष्मीबाई यांचा हा पुत्र पन्हाळगडावर जन्मास आला. रामचंद्र पंत कोल्हापूरच्या छत्रपतींच्या पददी नोकरीस होते व तेथेच मोरोपंतांचे बालपण गेले आणि विद्याभ्यासही झाला. पन्हाळगडावरील केशव पांचे व गणेश पाध्ये यांचेकडून मोरोपंतांनी न्याय, व्याकरण, धर्मशास्त्र, वेदान्त, व्याकरण साहित्य इ. अध्ययन केले आणि व्युत्पन्न पंडित झाले. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत मोरोपंत पन्हाळगडावरच होते. पुढे १७५२ च्या सुमारास रामचंद्र पंत बारामतीस गेले. तेथे ते बाबुजी नाईकांच्या आश्रयांनी अखेरपर्यंत राहिले. मोरोपंत कांही वर्षानी वडिलांना भेटण्यासाठी म्हणून बारामतीस गेले ते कायमचेच. बारामतीकर झाले बारामती मध्येच बरेचसे काव्य/लेखन झाले.

मोरोपंत स्वभावाने सरळमार्गी होते. प्रेमख, मित भाषी व सौम्य प्रकृती ही त्यांची गुण वैशिष्ट्य. आपल्या आयुष्यांत संसार करतांना लेखन वाचन, पुराण कथन यापलिकडे कोणत्याही व्यावहारीक भानगडीत ते पडले नाहीत. त्याचे मनात कोणाविषयी राग नसे त्यामुळे त्यांच्या सहवासांत येणाऱ्या मंडळींना त्यांचे बद्धल आदर असे. पंत नुसते सदृहस्थच नव्हे तर ते एक सतकवी आणि सतपुरुष म्हणून त्यांच्या काळात आदरारीय मानले जात असत.

मोरोपंतांच्या लेखनाबद्दल असे सांगितले जाते की, ते दररोज रात्री ते धूळपाटीवर ग्रंथ लिहून विश्रांतीसाठी जात असत. दुसरेदिवशी पाटीवरील ग्रंथ कागदावर (लिहून) नकलून घेण्याचे काम लक्षण भट वाईकर हे करीत. एके दिवशी चाकराच्या हातून अशी ग्रंथ लिहिलेली धूळपाटी उधळली गेली, तेव्हा पुसला गेलेला ग्रंथ प्रभु रामचंद्राने स्वतः कागदावर लिहून काढला असे पंतांच्या काळातच लोकांत बोलले जाई ही अख्यायिकाही पंत सतपुरुष म्हणून लोकादारांस कसे पात्र झाले होते हे दाखवणारीच आहे.

मोरोपंतांनी जे काव्य केले त्याच्या निर्मितीचे कालखंड ५ होते ते म्हणजे

१. सन १७५० ते १७६० हा प्रारंभीचा उमेदवारीचा काळ. या काळात पंतांनी कुशलवोपाख्यान, 'कृष्णविजयचा पूर्वार्थ, प्रल्हाद विजय यासारखी काव्ये केली.

२. इ.स. १७६१ ते १७६६ या काळात पंतांनी प्रामुख्याने श्लोकबद्ध प्रौढ भरदाव व पुष्ट अशी काव्यरचना केली. 'सारामायण' 'कृष्णविजय' चा उत्तरार्थ आणि इतर अनेक श्लोकबद्ध प्रकरणे लिहिली.

३. इ.स. १७६६ ते इ.स. १७७२ परिपक्वतेच्या या कालखंडात 'सीतारीत' 'मंत्र रामायण' 'आर्यमुक्तमाला' 'आर्यकेकावली' 'नाम महात्म्य' 'संशयरत्नावली' 'भीष्म भक्ति भाग्य'

**शीर्पकी** एप्रिल-जून २०१४ भारतीय कन्हाडे ब्राह्मण महासंघाचे संपर्क



"नारदभ्युदय" इ. परमेश्वर स्तोत्र भागवती स्तोत्रे लिहिली. याच महत्त्वाच्या काळात पंतांनी आर्यवृत्तावरही प्रभुत्व संपादन केले आणि याच "आर्या" मुळे मोरोपंतांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवले.

४. इ.स. १७७३ ते इ.स. १७८२ - या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये पंत काव्याचा मेरुमणी शोभणारे "आर्या भारत" लिहिले. या काळात पंतांनी काव्य निर्मितीची गुणदृष्ट्या सर्वोच्च ठरणारी काव्यनिर्मिती केली. यानंतर ते "आर्यपती" म्हणून ओळखले जाऊ लागले.

५. इ.स. १७८३ ते १९७४ या अखेरच्या कालखंडात "मंत्र भागवत", "हरिवंश", "संकीर्ण रामायणे" हे मोठे ग्रंथ, काही संतस्तवनपर प्रकरणे, देवाची स्तोत्रे "श्लोक केकावली" हे काव्य लेखन केले.

या ४५ वर्षाच्या कालखंडामध्ये मोरोपंतांनी ७५ लाखांच्यावर कविता लिहिल्या आहेत. त्यांच्या नावांवर २६८ काव्यकृतींची नोंद आहे.

बारामतीला मोरोपंतांनी आपले आयुष्य व्यतीत केले आणि बारामतीकर यांना कसे विसणार? बारामतीमध्ये मोरोपंताचे स्मारक निर्माण करण्यात आले आहे. दरवर्षी बारामतीकर मोरोपंतांच्या प्रती कृतज्ञाता व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम करत असतात. बारामतीमध्ये कविवर्य मोरोपंत स्मारक समिती मोरोपंत निवास म्हणून प्रसिद्ध आहे. या समितीचे अध्यक्ष श्री माधव जोशी असून प्रमुख विश्वस्त श्री रविंद्र खांडेकर आहेत. मी माझे परमभाग्य समजतो की माझ्या सारख्या व्यक्तीला बारामतीला बोलावून माझी माहिती काढून मोरोपंतांचे पणतू म्हणून माझा

सत्कार केला हे माझ्या जीवनाचे सार्थक झाले असे मी मानतो. मोरोपंत यांच्या "आर्या" मधील वानरादाखल खाली देत आहे.

मोरोपंतांचे आराध्य दैवत प्रभु श्रीराम त्यांच्या चरित्राकडे ते उत्कटतेने वल्लले दिसते. त्यावरील आर्यातंत्रावर आधारीत कवने.

रामाचे रचिले चरित्र मुनीने वाल्मीकीने संस्कृती।

नाही हानि कदाचिपि अन्यकविही ते वर्णिता प्राकृती॥

मुक्तांचा हार पहिला जो रेशीमांच्या गुणे।

तो कायासि गुणेकरुनि करिता काय प्रभेला उणे?॥

केले पात्र सुवर्णाचे, की विरुपारी खापरी॥

लाविता तेथे संहारी तम, दीप शिखापरी॥

वाल्मीकी विप्रोत्तम काव्यपद्म॥

श्रीराम लीला मकरंद सदन॥

तेथे मयूरेश्वर भूंग जाला सेवावया नित्य सुखे रसाला॥

मोरोपंतांचे निधन दि. १५.४.१७९४ रोजी बारामती येथे झाले. त्यांच्या स्मृतीस माझे विनंग्र अभिवादन

- केशव पराडकर

स्टेट बॅंक स्टाफ कॉलनी

सिंहगड रोड, पर्वती, पुणे ४११००९

फोन नं. - ०२०-२४३२९९७५

रोग ही भोगाची तर आरोग्य ही योगाची परिणती आहे.

११